

Total No. of Printed Pages:02

SUBJECT CODE NO: T-5572
FACULTY OF HUMANITIES
M.A. (Sem-IV) Geography
Examination May / June - 2023
Arid and Karst Geomorphology-GSTG-III

[Time: 3:00 Hours]

[Max. Marks: 80]

Please check whether you have got the right question paper.

N. B.

1. Q.No.1 is compulsory from Section A and solve any five questions from Section B.
2. Draw sketch, maps and diagrams wherever they are necessary.
3. Figures are indicates allotment of marks.
१. विभाग -अ मधून प्रश्न क्र. १ आवश्यक आहे व विभाग-ब मधून कोणतेही पाच प्रश्न सोडवा.
२. आवश्यक तेथे आराखडा, नकाशा व आकृत्या काढा.
३. उजवीकडील अंक प्रश्नाला दिलेले गुण दर्शवितात.

Section A विभाग -अ

Q1 Write the answer of the following questions in two or three sentences each.

20

पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन किंवा तीन वाक्यात लिहा.

- 1) What is meant by an ephenmeral stream?
क्षणिक प्रवाह म्हणजे काय ?
- 2) Write the Sand Dunes.
वालुकागिरी म्हणजे काय ?
- 3) Write the characteristics of Karst region.
कार्स्ट प्रदेशाची वैशिष्ट्ये लिहा.
- 4) Define Blind Valley.
अंधदरी व्याख्या लिहा.
- 5) Write the types of desert.
वाळवंटाचे प्रकार लिहा.
- 6) What is meant by Pediment.
पदभूमी म्हणजे काय ?
- 7) Write down the name of theories of pediment formation.
पदभूमी निर्मितीच्या सिद्धांताचे नाव लिहा.
- 8) What is earth pillars?
भूस्तंभ म्हणजे काय ?
- 9) Mention about the Sink Holes.
विलयन विवर याविषयी सांगा.

- 10) Write the scope of aeoline geomorphology.
वातज भूरूपिकीची व्याप्ती लिहा.

Section B विभाग - ब

Q2 Answer any five questions of the following.

60

पुढीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहा.

- 1) Explain the causes of formation and types of desert.
वाळवंट निर्मितीची कारणे व प्रकार स्पष्ट करा.
- 2) Write in detail the carbonation process and its impact on the line stone region.
कार्बोनेशन प्रक्रिया आणि चुनखडीच्या प्रदेशावर होणारा परिणाम स्पष्ट करा.
- 3) Discuss the classification of sand Dunes.
वालुका गिरीचे वर्गीकरण चर्चा करा.
- 4) Write the erosional and transportational process in the arid region.
शुष्क प्रदेशातील धूप आणि वहन प्रक्रिया लिहा.
- 5) Mention the work of underground water in Karst Region.
चुनखडक प्रदेशातील भूमीगत पाण्याचे कार्य विशद करा.
- 6) Explain the Arid cycle of erosion.
शुष्क क्षरण चक्र स्पष्ट करा.
- 7) Define Karst topography and give its distribution.
कार्स्ट स्थलरूप व्याख्या लिहून त्याचे वितरण स्पष्ट करा.